SW INVESTMENTS LIMITED

Regd. Office: 5th Floor, Sunteck Centre, 37-40 Subhash Road, Vile Parle (East) Mumbai 400057. CIN No.:L65990MH1980PLC023333 Tel: +22 4287 7800 Fax: +22 4287 7890 Email Id: cosec@sw1india.com.Website: www.sw1india.com

Date: 03rd February, 2023

SWIL/BSE/35/22-23

To Corporate Relation Department BSE Limited P. J. Tower, Dalal Street, Mumbai – 400 001 Scrip Code: 503659

Sub: Newspaper Advertisement

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement for publication of financial results of the Company for quarter and nine months ended December 31, 2022, published in Free Press Journal and Navshakti on February 03, 2023.

This is for your information and records.

For SW Investments Limited

Shaily Dedhia Company Secretary Encl: a/a

VESTERN RAILWAY **VARIOUS ENGINEERING**

Divisional Railway Manager(WA) Western Railway, 6th floor, Engg. Deptt., Mumbai Central, Mumbai 400008, invites E-tender as per details given as follows: Tender Notice No. & Date: BCT/22-23/227 dt. 01.02.2023. Work and location : Virar-Surat Sec:-Providing twin box subway near Br No.262 near Bhilad Railway station (Only Railway Portion). Approx. cost of work in ₹: 60385320.55. EMD ₹: 451900/-. Date & Time of submission : on 28.02.2023 till 15.00 hrs. Date & Time of opening : on 28.02.2023 at 15.30 hrs. Please visit our website www.ireps.gov.in Like us on : ff facebo

NCLT on February 2, 2023.

and regulations made thereof.

Liquidator – JK Coil Coatings Private limited Regn No.: IBBI/IPA-002/IP-N00109/2017-2018/10257 Email: Jkcc.insolvency@gmail.com Date: February 3, 2023

Brijendra Kumar Mishra

51 Anti Roll Bar Fork

53 LMLA 2V/80AH

54 Draw Bar and Castle Nut

Machine 220 MM)

0802

Across

to (8)

(4)

www.wr.indianrailways.gov.in

Italian sausage (6)

7 Liked or was partial

8 The foam of the sea

10 Small three-legged

11 Wading birds (6)

16 Illumination (5)

22 A light purple (5)

26 Groups of three (5)

29 Equal-pressure line

23 Ship's wash (4)

28 Atlas entry (3)

30 Head count (6)

32 Promontory (8)

yard ? (6)

Kher (6)

3 Uncertain (4)

Down

2

7

9

1

33 Parking place for

1 Moved over ice (6)

2 Character actor

FPJ - SUDOKU - 84

7

2

WHAT TO DO: Fill in the grid so

that every row, every column and

every 3x3 box contains the digits

1 to 9. Every puzzle has only one

4

3

5

4

6

7

3

31 Gaming stake (4)

17 Consider (4)

19 Beg (5)

table (6)

14 Mouth (3)

Bogies

Block

56 Yaw Damper

Place: Mumbai

S.N.



Public Announcement

The Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench has ordered the commencement of Liquidation Process of JK Coil Coatings Private Limited ("Corporate Debtor") vide order dated November 3, 2022, under section 33 of the Insolvency and

Bankruptcy Code, 2016 ("Code") and appointed Mr. Brijendra Kumar Mishra as Liquidator of the Corporate Debtor under section 34 (4) of the Code.

Notice is hereby given that the Liquidator of the Corporate Debtor vide Public

Announcement dated November 16, 2022 published in Free Press Journal and Navshakti newspapers had invited the stakeholders to submit proofs of their claims on or before

December 15, 2022. In pursuance of the Regulation 31 of the Insolvency and Bankruptcy

Board of India (Liquidation Process) Regulations, 2016, the Liquidator had prepared a list of stakeholders, category wise, based on proofs of claims submitted and accepted under the aforesaid Regulations. The said List of Stakeholders has been submitted to the Hon'ble

Kindly note that the Liquidator reserves all rights to modify any entry in the List of

Stakeholders in accordance with the provisions of Insolvency and Bankruptcy Code, 2016

WESTERN RAILWAY

MATERIAL MANAGEMENT DEPARTMENT

VARIOUS MATERIALS SUPPLY

E-PROCUREMENT TENDER NOTICE No.S/05/2023 Date 02.02.2023

REVERSE AUCTION

CORRIGENDUM

Regarding detailed notice EMD, Purchase restrictions and detailed

tender conditions, please visit website www.ireps.gov.in and

Crossword # 679

4 Sci-fi author

Adams (7)

5 Peer Gynt Suite

composer (5)

6 Writer of lyric

poetry (5)

8 Ditto (4)

12 To free (3)

15 Entreaties (5)

18 Jugs or pitchers (5)

24 Apse, 25 Easing, 26 Light, 27 lotas, 28 Men, 30 Cads.

12 Rid, 13 Thick, 15 Pleas, 18 Ewers, 19 Pul, 20 Etc, 21 Disable, 22 Lob, 23 Wanted,

Down: 1 Skated, 2 Anupam, 3 Iffy, 4 Douglas, 5 Grieg, 6 Odist, 8 Same, 9 Row,

17 Deem, 19 Plead, 21 Duets, 22 Lilac, 23 Wake, 26 Trios, 28 Map, 29 Isobar,

Across: 1 Salami, 7 Favoured, 8 Surf, 10 Teapoy, 11 Egrets, 14 Maw, 16 Light,

6

1

4

19 Monetary unit of

13 Dense (5)

coaches in a railway 9 Altercation or fight

rnRly | follows us on : 💌 tw

Manufacture and Supply of 10mm Thick 1138288 Nos 27-Feb-2023

Quantity

T.O.D.

346 Nos 23-Feb-2023

580 Nos 23-Feb-2023

2550 Nos 24-Feb-2023

13000 Nos 01-Mar-2023

912 Nos 27-Feb-2023

242 Nos 03-Mar-2023

For Principal Chief Materials Manage

Afghanistan (3)

20 And so on (3)

21 Incapacitate (7)

24 Church part (4)

26 Firmly fixed (5)

27 Tiny amounts ? (5)

30 Low, vulgar people

Level: Hard

7

8

9

3

6

3

4

5

Solution

28 Adult human males

25 Relaxing (6)

? (3)

30 Census, 31 Ante, 32 Headland, 33 Siding.

2

4

22 Hit a ball high (3)

23 Desired by police?

Short Description of Item

52 Bogie Centre Pivot Bottom for Casnub

55 Non-Asbestose L-Type Composition Brake

CGRSP For Wider PSC Sleeper (RT-

8746) Suitable to Rails 60 kg (UIC) & 52 kg

Please read Qty as 136 Nos instead of 132

Nos at Sr. No. 27 of Tender Notice No.

S/03/2023 dtd. 19.01.2023 (Electric Point

Conforming to RDSO Drg. No. T-8747

FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDER JK COIL COATINGS PRIVATE LIMITED

Maharashtra Tourism Development Corporation Ltd

Registered Office: Mafatlal House, 1st floor, H. T. Parekh Marg, 169, Backbay Reclamation, Mumbai

400020, Phone: 022-41580980 E-Tender No. MTDC/IT/PMU/2023/01 (Online) 2nd Call

MTDC invites bids from reputed "Consultant For "Strategy And PPP Transaction Advisory Support To Mtdc" The details tender documents including terms and conditions are available on www.mtdc.co. & http://mahatenders.gov.in websites for the bidders from 28th January 2023, 09.00 AM onwards and deadline for bid submission is 07-Feb-2023 11:00 AM.

DGIPR 2022-23/5626

Managing Director MTDC Ltd, Mumbai TRIOCHEM PRODUCTS LIMITED (CIN): L24249MH1972PLC015544

Sd/-

Regd. Office: 4[™] Floor, Sambava Chambers Sir. P. M. Road, Fort, Mumbai - 400 001 Telephone No.: 00 91 (22) 2266 3150: Fax No.: 00 91 (22) 2202 4657; Email: info@amphray.com; Website: www.triochemproducts.com

NOTICE

lotice is hereby given that Pursuant Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements Regulations, 2015 a meeting of the Board of Directors of the Company will be held on Saturday, February 11, 2023, at the registered office of the company at 2.00 p.m., inter alia, to consider the un-audited financial results for the quarter and nine month ended 31st December 2022.

The information contained in these notices is available on the website of the Company's www.triochemproducts.com and also on the website of BSE Limited (www.bseindia.com)

For Triochem Products Limite

EmailReg/Email Register.html or

c. email to rnt.helpdesk@linkintime.co.in

Dematerialise your shares from physica

Update your latest Communication addres

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY given that one of our clients have agreed to purchase from (1) SMT. INDRA KANHAIYALAL

ALIAS KANHAYALAL) KUNDLAN

AND (2) GIRISH KANHAIYALAI (ALIAS KANHAYALAL) KUNDLANI

neir Five shares and Flat No. A-3-

Kripa Nagar, S.V.Road, Irla, Opp. Jair Temple, Vile Parle (West), Mumba 400 056 (hereinafter called "the said

Property") which is more particularly lescribed in the schedule hereunde

written free from all encumbrances and

claims. ANY person or persons having any claim on the said property or any part thereof by way of sale, exchange mortgage, charge, lease, lien, inheritance

maintenance, possession, gift, trust easement or otherwise are requested

Chambers, 7th floor, Opp:Old Custom House, Fort, Mumbai 400 001, within

4 days from the publication hereo

Any claim received after the aforesa

eriod shall be deemed to have bee

raived and thereafter the sale shall be

concluded without taking any sucl

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

Five fully paid up Shares of Rs.50 each pearing 2433 to 2437 (both inclusive)

omprised in Share Certificate No.329

in the capital of the Nutan Jeevan Co.op. Housing Society Limited and a Flat being Flat No. A-3-1, admeasuring

615 sq.ft. carpet area on the ground floor, in the building known as "KRIPA

NAGAR" belonging to the said Society situate at Kripa Nagar, S.V.Road, Irla Vile Parle (West), Mumbai 400 056 or

land bearing CTS Nos. 690, 693, 694 695 of Vile Parle West

Public Notice

Notice is Hereby Given that MR.

PANKAJ GOPÁLRAO JAGTAP

"Owner") is the owner of and / or

seized and possessed off and / or

otherwise well and sufficiently entitled

to the under mentioned residential

The Owner has agreed to sell, transfer

and assign the under mentioned

residential premises and all his right,

title, interest, benefit, shares etc. in respect thereof to my client/s.

Any person / entity having any claim /

objection with respect to the under

mentioned residential premises or any

portion or part thereof including claim

objection as and by way of sale.

exchange, mortgage, gift, lien, trust, lease, possession, inheritance,

asement, license or otherwise

howsoever are hereby required to

make the same known in writing along

with certified true copy of supporting

documents to the undersigned at the

address mentioned below within 14

days from the publication hereof,

otherwise, the same, if any, will be

considered as waived and the

transaction between the owner and

my client/s in respect of the under

mentioned residential premises

SCHEDULE (Said Property)

Flat no. 601 on the 6 th floor along with

the balcony and 1 car parking space

no. 4 in the building known as "Neera'

of the society known as Neera Co

operative Housing Society Limited

standing, lying and being on plot of

land bearing Plot no. 397 of T.P.S

Scheme III of Bandra bearing C.T.S. No. F/67 of Village-Bandra, Taluka-

Andheri situated at 15th Road, Bandra

(West), Mumbai- 400050 within the

registration Sub-District of Mumba

Dated this of 3rd Feburary 2023

(Mr. Kunal S. Jain),

Advocate, High Court

Plot no. 569. Nina Vihar C.H.S.L

Unit no. 5, 1 st Floor, 5th Road,

Khar (West), Mumbai - 400052

M: 9892990294.

Suburban District.

For K.V.Chheda & Co

Partne

Dated this 01 day of February, 2023

claim into consideration.

incase not vet done.

Ref No: TPL PP 20221225 2022

with R &T Agent.

Date: 03/02/2023 Place : Igatpuri

Taluka Igatpuri, Nashik.

Notice is hereby given to the public at large on behalf of my client, ICICI Bank Ltd. ("Bank"), that the original title deed another connected documents (hereinafter collectively referred as "Documents") listee boxels below contains to the impactable

herein below pertaining to the immovable property (More particularly described in "Schedule") of Mr. Dhashrath Gangadhai

Nagare with my client by way of security have been misplaced from the custody on my client.

my client.

(I) Articles of Agreement No. 225 dated November 08, 1989 executed between Mr.Vijaykumar Govind Tople (as a "Seller" therein) and Mr. Dhashrath Gangadhar Nagare (as a "Purchaser" therein duly

registered with the sub Registrar Igatpur vide document serial number 225 in respec of Plot No.3 Gat No.249, S.No.57/2 and

61/10, Behind New Durga Saw Mill Post, Girnare Taluka Igatpuri, Nashik. Any person(s) coming into possession of the aforesaid Documents and / or any person(s) who is/are having knowledge of the whereabouts of the Documents, are hereby

with, about the same at the below

Public are warned not to deal with the

Documents and any person receiving or dealing with the said Documents would do so at their own risk and responsibility including criminal liability) and my client shall not be liable in any manner whatsoever

for any loss incurred by such person(s) on account of any such unauthorised dealing. In the event no information is received within 15 days from date hereof, my client will proceed to take such action including

applying to concerned authorities for issue of duly Certified Copies of the Documents.

SCHEDULE

Plot No.3 Gat No.249, S.No.57/2 and 61/10, Behind New Durga Saw Mill Post, Girnare

Advocate High Court, Address: 101, 1st Floor, Manas Building, Kharkar Ali, Thane (west) – 400 601 Mob: 9833503652.

requested to intimate the unders

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI Sd/ Ramu S. Deora Place: Mumbai Date: 2nd February 2023 Director & CEO **EXHIBIT NO. 9** portant Request to Shareholders:

R.A.D. SUIT NO. 69 OF 2023 Update E-mail ID. Mobile Number an Mrs. Parineeta Sharath Pai W/o Bank account details with Mr. Sharath Pai D/o Mr. Shriram a. Company DP and R & TAgent or Vishnu Desai b. on web portal at https://linkintime.co.in

Age 48 years, Occupation Advocate Address at Room No 17, 1st Floor, Hirji Govindji bldg no. 2, Sir. Jamshedji Jeejebhoy Road, New Nagpada, Near Police Hospital, Mumbai-400 008

...Plaintiffs Versus

1. Merit Developers Pvt. Ltd. Through its one of its director Mr Bhavesh Dharamdas Mehta having address a 31, Sakhar Bhavan, Ramnath Goenka Marg. 230. Nariman Point, Mumbai

2. Mr. Santosh Shriram Desai. Age 54, Occupation-Senior Officer, Air India having Address at Flat No. 604. 6th Floor. Haridham Building, Hari Om Complex, RK Singh, Marg, Andheri (East) Ambawadi, Mumbai-400 069

3. Mrs. Nilima Pradeep Gandhi Age 52, Occupation- Housewife Address at B-1402. Bhumira Retreat CMS, Sector 14, Sanpada, Navi Mumbai-400 705 4. Mr. Prashant Shriram Desai Age 46, Occupation-Senior Manager Address at Jupiter, B Lodha Paradise, 104, Majiwada, Thane West-400 601

...Defendants

The Defendant No.

WHEREAS, abovenamed has instituted the above suit against the Defendants praying therein that this Hon'ble court be pleased to declare the Plaintiff statutory monthly tenant under section 7(15)(d)(i) under the provisions of Maharashtra Rent Control Act 1999 being Room No. 17, 1st Floor, Hirji Govindji bldg no. 2, Sir. Jamshedji Jeejebhoy Road, New Nagpada, Near Police Hospital, Mumbai-400 008, and for such

other and further reliefs, as prayed in the Plaint. AND WHEREAS, the plaintiff abovenamed has taken out application in the above suit on 20th January, 2023 i.e. Exh. 9 praying therein that the Defendant Nos. 1 to 4, their agents, servants or anyone claiming through or under them be restrained by an order of Injunction 'from parting with the possession or creating any third party rights in any form or manner whatsoever in respect of the suit premises and for such

other and further reliefs, as

prayed in the Application

You are hereby summons to file your Written Statement within 30 days from service of summons and to appear before the Hon'ble Judge presiding in Court Room No. 6, 2nd Floor, Old Building, Court of Small Causes, L. T. Marg, Mumbai-400 002, in person or by authorized Pleader duly instructed and able to answer all material questions relating to suit or who shall be accompanied by some other person able to answer all such questions on 08th February, 2023 at 2.45 p.m., to answer the abovenamed Plaintiff, and as the day fixed for your appearance is appointed for the final disposal of the suit, you must be prepared to produce all, your witnesses on that day and you are hereby required to take notice that in default of filling Written Statement, or your appearance on the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence and you will

which intend to rely in support of your defence. You may obtain the copy of the said Plaint and Exh. 9 from Court Room No. 6 of this Court.

bring with you or send by your

Pleader, any documents on

Given under Seal of the Court. this 31st day of January, 2023 **Additional Registrar** NASHIK MUNICIPAL CORPORATION, NASHIK **Garden Department**

Nashik Municipal Corporation Re-Tender No.12 (2022-23) instructions of our clients Mr. invites bids for 1 work. The details tender notice & tender document would be available on www.mahatenders.gov.in from date 3/2/2023 to 13/2/2023

Deputy Commissioner Garden Department Nashik Municipal Corporation

BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA

जनसंपर्क/जा.क्र/२३७/दि.२/२/२०२३

कोरोनाची थांबवा साथ, वारंवार धुवा आपले हात...

(Office of the Assistant Commissioner KW Ward, KW Ward Bldg., 2nd Floor, Paliram Road, Andheri (W), Mumbai-400 058)

Tel. No. (Office): 02226232969 No. PCO/4030/KW date: 02.02.2003

NOTICE

Applications are invited from registered Sahakari Berojgar Seva Sahakari Sansthas, for providing 52 Volunteers to render Insecticidal treatment at Building Construction sites for control of Malaria and Dengue period of 7 months from 04 April 2023 to 30 October 2023 (165 Days) in KW ward.

Interested Sansthas should download applications on M.C.G.M. portal http://portal.mcgm.gov.in or contact at the office of the Pest Control Officer KW Ward, 5th Floor, Ward Office Bldg., K/West, Paliram Road, Andheri (W) Mumbai-58, Tel. No. (Office) 02226237932 Ext. 379.

The last date for submission of applications at the office of Pest Control Officer is 16.02.2023 before 4.00 p.m. on working days.

Assistant Commissioner KW Ward PRO/2734/ADV/2022-23

E-Tender Notice MAHAGENCO

Chandrapur Super Thermal Power Station MAHAGENCO invites Proposals from reputed and experienced Companies to Participate in the Competitive bidding Process to following Tenders.

Tender NO(Rfx No)/ Description/ Estimated Cost in Rs. N.

3000035570/Supply of belt safety for belt conveyor monitoring and damage detection system for CHP-B, CSTPS/Rs.4200000/-3000035574/Supply of Triplex/Duplex Roller chains and

Shear Pins, Hold down Bars of Wobbler Feeders & Jack shaft for Crusher in Coal Handling Plant Stage-III, CSTPS/ Rs.1191710/-

3000035327/Work of removal of installed complete spares of coal mill (XRP-803) of U#5 Parli-V and loading unloading & transportation to CSTPS Chandrapur with good and safe condition the same at CSTPS, Chandrapur/Rs.19657002/-

3000035565/Supply of weighbridge and beltweigher spares along with work of repair of rail line sensors & software upgradation of weighbridges as per requirement of SAP (FMP module) at CSTPS, Chandrapur/ Rs.4348538/-

3000035606/Supply of cold Socketing Compound for haulage ropes of ARW system at CHP-A, CSTPS/ Rs.410000/-

Above floated tender published in MAHAGENCO online Portal. For the detailed Tender document, interested bidders should visit SRM Website https://eprocurement. mahagenco.in for (Sr. No.01 to 05) For any query Contact No. 8554991818.

CHIEF ENGINEER (O&M) CSTPS, CHANDRAPUR

PUBLIC NOTICE Notice is hereby given to public at

large on behalf of and under the

Rajiv C. Darji and Ms. Rita Rajiv Darji that our clients have paid an earnest consideration amount of Rs.63,11,110/- to MRS. RINKU SHAH, residing at A- 1502, 'A' wing, Shantivan Tower. Eksar Borivali Santwani CHS Ltd. Devidas Road, Borivali (West) Mumbai - 400 103 towards the purchase of the Bungalow known as "**Shantivan C**' (hereinafter referred to as the "said Property") and more particularly described in the Schedule hereunder. However due to unforeseeable reasons the transaction was aborted and the earnest monies paid by our client have not been refunded to our clients. Our clients have undertaken legal recourse for the recovery of the monies paid by them and sent a Legal Notice dated 20.01.2023 in respect

thereof. In view of the aforesaid we are instructed to inform the public at large that our clients have First Charge on the said Property and no party/person can deal with the said Property. Any person or persons intending to acquire any right, title, share or interest in respect of the said Property described below is hereby notified to make the same known in writing to us at the address 701, Fly Edge 765, SV Road Borivali West, Mumbai - 400092 and over email at legal.asdassociates@gmail.com /bharat@aaadi.co.in and obtain a No Objection Certificate in writing from our clients before dealing with the said Property or any part thereof or with Ms. Rinku Shah or entering into any understanding in oral or writing in espect thereof or executing any documentation in respect

THE SCHEDULE OF SAID PROPERTY ABOVE REFERRED : 'Description of the

said Property")
All that piece and parcel of bungalow known as 'Shantivilla' consisting ground floor plus three upper floors, 3 individual, separate flats with common staircase and structure being (i) Flat No. 1 admeasuring 876 square feet built up area, on the 1st floor of the Building Shantivan 'C' alias 'Shantivilla', lying, being and situated at Eksar Borivali Santwani Co-op. Housing Society Ltd., Devidas Road, Borivali (West), Mumbai –400 103, (ii) Flat No. 2 admeasuring 876 square feet built up area, or the 2rd floor of the Building floor of the Building known as Shantivan 'C' alias 'Shantivilla' constructed on the land bearing CTS No.1448/1(pt) and 1448/2(pt) and correspon-ding Survey Nos. 206 and 207 of Village Eksar Taluka, Taluka Borivali, Mumbai Suburban District situate at Eksar Borival District situate at Eksar Borivali Santwani Co-op. Housing Society Ltd., Devidas Road, Borivali (West), Mumbai – 400 103 and (iii) Flat No. 3 admeasuring 876 square feet built up area, on the 3rd Floor of the Building Shantivan 'C' alias 'Shantivilla', lying, being and situated at Eksar Borivali Santwani Co-op Housing Santwani Co-op. Housing Society Ltd., Devidas Road, Borivali (West), Mumbai – 400

Place: Mumbai Dated this 03 rd day of February Sd/ Amit S. Mishra

ASD Associates

Partner.

Date: 03.02.2023 **SW INVESTMENTS LIMITED**

Email: cosec@sw1india.com, Tel: +91 224287 7800 **EXTRACTS OF UNAUDITED FINANCIAL RESULTS**

Regd. Office: 5th Floor, Sunteck Centre, 37-40, Subhash Road, Vile Parle (East), Mumbai 400057. CIN: L65990MH1980PLC023333, Website: www.sw1india.com,

FOR THE QUARTER & NINE-MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2022

(Rs. in Lakhs)

Sr.	Particulars		Nine Months	
No.		Ended	Ended	Ended
			31.12.2022	
		unaudited	Unaudited	Unaudited
PAF				
1.	(a) Total Income from Operations	2.17	8.85	1.29
	(b) Other Income	1.47	4.43	0.51
	Total Income (a+b)	3.64	13.28	1.80
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax,	0.35	3.29	(3.46)
	Exceptional and/or Extraordinary items)			
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax	0.35	3.29	(3.46)
	(after Exceptional and/or Extraordinary items)			
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax	0.08	2.51	(2.58)
	(after Exceptional and/or Extraordinary items)			
5.	Total Comprehensive Income for the period	7.72	12.13	(2.58)
	[Comprising Profit/ (Loss) for the period			
	(after tax) and Other Comprehensive Income			
	(after tax)]			
6.	Paid up equity share capital	90.00	90.00	90.00
	(Face Value of Rs. 10/- each)			
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	_	-	_
	as shown in the Audited Balance Sheet of			
	the previous year			
8.	Earnings per share (of Rs. 10/- each)			
	(not annualised (for continuing and			
	discontinued operations)			
	(a) Basic	0.01	0.28	(0.29)
	(4) 54010	0.01	0120	(0:20)

(b) Diluted Notes to the financial results:

The above unaudited financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on February 02, 2023. The unaudited financial results for the guarter and nine-months ended on December 31, 2022 have been subjected to Limited Review by the Statutory Auditors.

0.01

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and nine-months ended on December 31, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI LODR. The full format of the Financial Results for the quarter and nine-months ended on December 31, 2022 are available on the Stock Exchange Website (www.bseindia.com) and Company's website (www.sw1india.com)

For and on behalf of Board of Directors of **SW Investments Limited**

0.28

(0.29)

Lalitha Cheripalli Date: February 02, 2023 Place: Mumbai

Director (DIN 07026989)

By Vinayak Vishwas Karandikar



house today. Expect expenditure for education. People in fields like tourism, shipping and importexport will do well. A family tour is indicated. Some

GEMINI: You will see promotion or a growth in business or production. People in fields like education, law or tourism will get success. You will successfully manage business and family life. Some




LEO: Today, you will put the happiness of others first. You may repay your loan instalments. People in fields like law and construction will get success. You may have to deal with children's problems. Some people may suffer from muscle pain.



family is expected. Some of you may have inflammation. SCORPIO: It's a day for meditation or religious

LIBRA: You will enjoy commercial stability today.




Email: response@lawpointindia.com

SAGITTARIUS: Relax and perform your regular responsibilities. You may spend on house renovation. People in fields like education and law will benefit. You may enjoy spending time reading. Some of you may suffer from headache or shoulder pain.



AQUARIUS: Today is a day to celebrate success. You will see financial stability. People in fields like consultancy and education will be successful. Maternal relatives may visit your home. Some people



people may suffer from sciatica. TAURUS: Control your communication, as it may affect your profit. You may pay insurance premium

or education loan instalments. People in fields like consultancy and communication will get success. You may suffer from muscle pain. Help from in-laws is expected. You may experience muscle pain.

CANCER: Today is a day to connect to the higher soul. You may spend money on court matters. People in fields like law and education will benefit. It's a good day for those pursuing higher studies.



rituals. You may spend money on children or travel. People in fields like finance and share trading will do well. You will arrange a family reunion. Some



CAPRICORN: Keep your feet outdoors today. Expect expenditure for business or spouse. People in fields like tourism and communication will benefit. Students may go abroad for education. Some

may invest time and money to increase productivity. People in fields like counselling will do well. You will take the initiative in household activities. Some of

correct solution.

YOUR DAY

ARIES: You will have to keep your feet out of the

of you may have knee pain.

VIRGO: Today is the day to feel inner happiness.

Expect expenditure for business expansion. People in fields like education and building will get success. You may attend a family get-together. You may

people may suffer from throat pain.

people may suffer from ear problems.

may suffer from indigestion.

you may suffer because of weight gain.

अनुज्ञप्तीधारक/भागीदार श्री. पन्नालाल शिवहरे यांचे दि २७-०५-२०२२ रोजी निधन झाल्यामुळे दिवंगत पन्नालाल रामलाल शिवहरे यांचे नाव मे. महाराष्ट्र देशी बार. सीएल-३, अनजप्ती क. २० या अनुज्ञप्तीवरून कमी करण्याबाबतची विनंती श्री. रामनिवास पन्नालाल शिवहरे यांनी दि १२-०१-२०२३ रोजीच्या विनंती अर्जान्वये या कार्यालयास केलेली आहे. तरी याबाबत कोणास काही हरकत असल्यास त्यांनी त्यांचे लेखी आक्षेप ही नोटीस प्रसिध्द झाल्याचे तारखेपासून १५ दिवसांच्या आत 'अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई शहर, जुने जकात घर, तळ मजला. फोर्ट, मुंबई-४०० ००१'' या पत्त्यावर पाठवावी. जर वरील मुदतीत कोणतेही लेखी आक्षेप प्राप्त न झाल्यास मे. महाराष्ट्र देशी

मराठी मनाचा

आवाज

www.navshakti.co.in

जाहीर नोटीस

मे. महाराष्ट्र देशी बार, सीएल-३, अनुज्ञप्ती

क्र. २०, ३४.१८, शॉप नं. २, रबीयानी

अबुलकर बिल्डिंग, १२ वी कामाठीपुरा

मुंबई-४०० ००८ या ठिकाणी श्री. पन्नालाल

शिवहरे व श्री. रामनिवास शिवहरे यांच्या

नावे कार्यरत असून सदर अनुज्ञप्तीचे

नव@शक्ति

स्वाक्षरीत/ जिल्हाधिकारी, मुंबई शहर करीता

बार, सीएल-३, अनुज्ञप्ती क्र. २० या

अनुज्ञप्तीवरून दिवंगत पन्नालाल रामलाल

शिवहरे यांचे नाव कमी करण्यात येईल.

PUBLIC NOTICE

This This is to inform the public at large that my client MR. KRUSHANG THAKORBHAI MEHTA (hereinafter referred to as the "Seller") of the Shop bearing No. 3 on Ground Floor, admeasuring about 166 Sq. Ets. Built up area, in the building of the society now known as "ROSALINDA C.H.S LTD.", situated at Marian Colony, L M. Road, Near Mary Immaculate Girls High School, Borivali (West), Mumba - ÃNN 103 (1)MR VLÌAY MÁHADEC DHAMAPÙŔKAR, AND (2)MRS POOJA VIJAY DHAMAPURKAR, are ntending to purchase the said shor om the seller herein. It is further informed by the Selle

erein that original Agreement fo Sale dated 6th December, 1982 executed between M/S. NICK & FAISAL ENTERPRISES and MRS ost/misplaced and not traceable afte due diligent and search. Thereafter Seller has obtained by lodging online complaint of lost document mentioned bove in respect of local jurisdiction o MHB colony Police which is digitally igned police loss certificate dated 24/1/2023 No. 7806/2023 issued by DSBrihan Mumbai Police. Any Person/financial Institution/Bank

having any claim to the abovementioned said Shop either by way of custody of any original Agreement for Sale, Mortgage Charge, Lien, etc., or in any othe manner whatsoever is/are required to make the same known to the undersigned in writing with proof thereof within (15) days from the date which title of the seller will be declared as clear and marketable based on title documents available and without any reference to such claims and the same if any, shall be considered as duly waived.

Bhavesh R. Bhoir (Advocate - High Court) 121. Rohidas Sadan, P. B. Road.

Advocates and Solicitors. Dahisar (W), Mumbai - 400 068.

Notice is hereby given that our client has agreed to purchase from MR. AMIT SATPAL MAKAN residing at B-204, Vasant Vihar CHS, Dr. C. G. Road, Chembur Mumbai-400 071 **("Owner")** all that piece and parce of agricultural land more particularly described in the SCHEDULE hereunder written (hereinafter referred to as the "said Land") with clear and marketable title and vacant and peaceful possession.

All persons having any claim, right, title, estate, share or interest in respect of the said Land or any part thereof, by way of an agreement, demand, sale, transfer exchange, tenancy, sub-tenancy, lease, sub-lease mortgage (equitable or otherwise), gift, lien, charge trust, inheritance, maintenance, bequest, possession easement, assignment, license, devise, demise, partition pledge, guarantee, family arrangement, developmen rights, joint venture, collaboration, partnership, powe of attorney, loans, advances, acquisition, requisition encumbrance, FSI / TDR consumption, injunction o any other attachment, or under any decree, order or award passed by any Court of Law, Tribunal, Revenue or Statutory Authority or arbitration, right of prescription or pre-emption or by operation of law is / are hereby requested to notify the same in writing to the undersigned with supporting documentary evidence at the address mentioned herein below within 14 (fourteen) days from the date hereof failing which, the claim or claims, if any of such person or persons shall be deemed to have bee

waived and / or abandoned. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: (Description of the "said Land")

All that piece and parcel of agricultural land bearing Survey No. / Hissa No. 49/4 admeasuring 0-43-00 (H-R-P) equivalent to 4,300 square meters situate and being at Village Sangade, Taluka Khalapur, Distric Raigad within the Registration District of Raigad and Sub District Khalapur and within the limit of Sub-Registrar o Assurances at Khalapur, State Maharashtra and bounder

On or towards North: By Land bearing Survey No 49/2 and 49/3 On or towards East : By Land bearing Survey No

49/3 and Water Canal. On or towards South: Water Canal On or towards West : By Land bearing Survey No 49/2 and 50

Dated this 3rd day of February, 2023.

LAW POINT **ADVOCATES & SOLICITORS** 301, Vaibhay Chambers, 3rd Floor, Bandra-Kurla Complex

Opp. Income Tax Office, Bandra (East), Mumbai-400 051

शुद्धिपत्रक दि.०२.०२.२०२३ रोजी या वृत्तपत्रामध्ये प्रकाशि . गलिल्या **"प्रत्यक्ष ताबा सूचना"** या नोटीसी मध्ये **प्रत्यक्ष ताब** दि.३१.०३.२०२३ असे प्रसिध्द झाले आहे त्याऐवर्ज दि.३१.०१.२०२३ असे वाचण्यात यावे. **जाहिरातीम** इतर मजकूर अपरिवर्तनीय राहिल. सही/-प्राधिकृत अधिकार्र

जाहीर नोटीस

कळविण्यात येते की गाव मौजे जुचंद्र, तालुका वसई जिल्हा पालघर येथील सर्वे नं.97/3 एकुण क्षेत्र 0.62.50 हे आर.चौ.मीटर आणि पोट खराबा ०.३.३० हे. आर.चौ मीटर आकार रू.2.31 ही जमिन मिळकत सातवारा सदरी . श्रीमती.आनंदीवार्ड रघनाथ म्हात्रे आणि इतर २२ हयांचे मालकीची आणि कब्जेवहीवाटीची असुन सदर जमिन मिळकती पैकी श्री. चंद्रकांत रामचंद्र पाटील, सी. अनुसुया लक्ष्मण किणी, सौ. विमल वाळकुष्ण पाटील, सौ. रजर्न पंढरीनाथ पाटील, सौ. संगीता सुनील कावनकर्, श्री. राजेश बाळकृष्ण पाटील, सौ. गीता कांती मानकर, श्री. पोर्णिमेश बाळकुष्ण पाटील हयांचे मालकी कब्जे वहीवाटीची ०.४४.३० हे. आर.चौ.मीटर माझे अशिल यांनी सदर मिळकत कायमस्टरूपी विकत घेण्याचे ठरविले आहे तरी सदर मिळकती संबधी कोणाचाही कोणताही मालकी हक्क, विकी, कुळरग, कब्जा, वारसा, गहाण, दान वक्षीस, करार, वहीवाट, मार्ग, मृत्यपत्र, कोर्ट,) दरबार वा अन्य कोणत्याही पकारचा हक्क. हितसंबंध हिस्सा अधिकार, असल्यास त्यांनी त्याबावत मला लेखी पराव्यासह ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन १४ दिवसांच्य आत मला लेखी पुराव्यासह 109, शुभलक्ष्मी शॉपिंग सेंटर वसंत नगरी, वसई पर्व, जि.पालघर 401208 हय पत्त्यावर कळवावे अन्यथा तसा कोणचाही कोणत्यार्ह प्रकारचा हक्क हितसंबध हिस्सा अधिकार नाही व

खरेटीटाराचे वकील कैलास ह. पाटील दिनांक : ०३/०२/२०२३ वकील उच्च न्यायालय

असल्यास तो सोडुन दिला आहे असे समजण्यात येऊन

व्यवहार पूर्ण केला जाईल याची नोंद घ्यावी

जाहीर सूचना

सं.क्र.: एएसव्हीडी/नोटीस/१४७/२०२३ दिनांक: ०२/०९/२०२३

प्रति श्री. मोहम्मद रफी शेख इंतीजा,

अन्य.

संत नामदेव को- ऑप. हाऊसिंग सोसायटी (प्रस्तावित) कामराज नगर, नेताजी नगर वसंतराव नाईक मार्ग, घाटकोपर पूर्व, मुंबई-४०० ०२४.

अतिरिक्त जिल्हाधिकारी (इएनसी/आरईएम) यांचे समक्ष पूर्वी उपनगर, इंडस्टियल ॲश्युरंस बिल्डिंग, १ ला मजला, चर्चगेट, मुंबई अपील क्र. ३६४ सन २०२२ आनंदराव बबनराव बारावकर

... अपीलकर्ता विरुध्द सक्षम प्राधिकरण - ८, एसआरए आणि

... प्रतिवादी महोदय,

वरील संदर्भित बाबीमध्ये अपीलकर्ता करिता मी चिंतीत आहे. अपीलकऱ्यांनी कामराज नगर, नेताजी नगर,

वसंतराव नाईक रोड, घाटकोपर पूर्व, मुंबई-४०० ०२४ येथे स्थित संत नामदेव को-ऑप. हाऊसिंग सोसायटी (प्रस्तावित) च्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या जोडपत्र - ॥ मध्ये अनु. क्र. १८१८ येथील निवासी परिसराच्या संदर्भात इतर प्रतिवादींवर प्रतिवादी क्र. ४ असलेल्या तुमच्या विरोधात वरील संदर्भित अपील सादर केला आहे. वरील बाबीच्या सुनावणी दिनांक ६/२/२०२३ रोजी स. ११.०० वा. होणार आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला इच्छा असल्यास तुम्ही प्रत्यक्ष रित्या किंवा तुमच्या वकीलामार्फत हजर राह शकता. तुमच्या गैर हजेरीत नियमानुसार वरील बाबीच्या पुढील

कार्यवाही करेल. दिनांकित सदर २ फेब्रुवारी, २०२३. आपले विश्वासू,

> (विज्ञान एस. डावरे) अपीलकर्ता करिता वकील

न्यायालय खोली क. २ मुंबई येथील मुंबई नगर दिवाणी न्यायालयात दिंडोशी येथील बोरिवली विभाग

संक्षिप्त वाद क्र. ४५२ सन २०१७ आयसीआयसीआय बँक लि. कंपनी अधिनियम, १९५६ अन्वये स्थपित आणि नोंदणीकृत आणि स्थापित आणि बँकिंग रेग्यलेशन ॲक्ट, १९४९ अन्वये परवानाधारक निगम मंडळ, जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे आयसीआयसीआय बँक टॉवर, चकली सर्कल जवळ. जना पादरा रोड. बडोदा ३९०००७.

कॉम्प्लेक्स, मुंबई-४०००५१ येथे द्वारा तिचे प्राधिकत अधिकारी नीलेश श्रीकांत बिडवे

गुजरात येथे आणि तिचे कॉर्पोरेट कार्यालय आहे

. आयसीआयसीआय बँक टॉवर्स, वांदे-कर्ला

विरुध्द खुशाल अली,

भारतीय रहिवासी, प्रौढ, वय, पेशा माहित नाही, ज्यांचा निवासी पत्ता आहे, फ्लॅट क्र. ३०४, सी विंग, ३रा मजला, चंद्रेश महल, लोढा कॉम्प्लेक्स, मिरा रोड पूर्व, ठाणे-४०११०७.

सूचना घ्यावी की, सदर सन्माननीय न्यायालय खालील अनुतोषांकरिता वरील नावाच्या प्रतिवादींद्वारे २४ मार्च, २०२३ रोजी स. ११ वा. मध्यान्ह वेळी न्यायालय खोली क्र. २ मधील पीठासिन सन्माननीय न्यायाधिश श्रीम. व्ही. डी. इंगळे यांच्यासमोर प्रचलित होणार आहे. (ए) प्रतिवादींना वसुली आणि/किंवा प्रदानापर्यंत वाद दाखल झाल्याच्या तारखेपासून मासिक आधारे दरसाल १५% दराने रु २,९०,५१३.२० च्या मुद्दल रकमेवरील पुढील

व्याजासह कर्ज खात्याच्या अंतर्गत येथील निशाणी 'जी' अशा दाव्याच्या तपशिलानुसार अनुक्रमे दिनांक २ मार्च, २०१६ आणि ८ मार्च, २०१६ रोजीची अधिक महत्त्वाची माहिती (येथील निशाणी 'सी' आणि 'डी') आणि पत सविधा अर्ज प्रपत्राच्या अंतर्गत रु. 3.२४.४७२.30/- (रुपये तीन लाख चोवीस हजार चारशे बाहत्तर आणि पैसे तीस मात्र) ची रक्कम वादींना चुकती करण्याचे आदेश आणि निर्देश द्यावेत. (बी) वादाच्या खर्चाकरिता

सदर दिनांक १२ जानेवारी, २०२३

प्रबंधकांकरिता

नगर दिवाणी न्यायालय

सदर रिट समन्स यांनी काढले मे. एच. एम. लिगल असोसिएटस् वादींकरिता वकील कार्यालय क्र. ७५, ७ वा मजला, 'बी' विंग, मित्तल टॉवर्स, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१. ईमेल आयडी: hmlegal@gmail.com फोन: ०२२०२४५९६

Indian Bank

तळमजला. श्रीजी अपार्टमेंट, स्टेशन रोड, डांगे टॉवर जवळ, नालासोपारा पश्चिम, पालघर - ४०१ २०३ दूरध्वनी : ०२५०-२४०६३५४/२४०१००५, मोबाईल : ७७३८१५२०६९

कृपया सदर दैनिकात ०२ फेब्रुवारी, २०२३ रोजी पान क्र. २४ वर प्रकाशित झालेल्या इंडियन बँकेच्या जाहीरातीच संदर्भ घ्यावा. ज्यामध्ये एमओआय ९६६३७४ असे प्रकाशित झाले आहे, कृपया ते ९२६९१/- असे वाचावे. प्राधिकृत अधिकारी इंडियन बँक तिकाण : नालामोपार



मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ३ वित्त मंत्रालय, भारत सरकार,

सेक्टर ३०ए, रघुलीला मॉल बाजुला, वाशी रेल्वे स्टेशन जवळ. वाशी. नवी मंबई-४००७०३. स्थावर मिळकती वसलीच्या जप्तीचे वॉरंट कार्यवाही क्र. ७ सन २०२२

आयडीबीआय बँक लि विरूध्द

दिनांक : ०१.०२.२०२३

मनोज महेंद्र रॉय

सीड१. मनोज महेंद्र रॉय

येथे: फ्लॅट क्र. ए-३०१ आणि ए-३०२. ३रा मजला. विक्रांत अपार्टमेंट. डी-५३-५४. ऐरोली नवी मंबई, जि. ठाणे

येथे सद्धाः ए-३१/२:३. २रा मजला. शिव शक्ती सीएचएस लि.. सेक्टर १५. ऐरोली. नवी मंबई. येथे सुद्धाः बीएमसी जी-१, अपोलो टेक्सटाईल मिल समोर, एनएम जोशी मार्ग, चिंचपोकळी.

ज्याअर्थी तुम्ही सीडी सन्माननीय पीठासिन अधिकारी यांनी काढलेल्या ओ.ए. क्र. २१६ सन २०१२ मधील १५.१०.२०२२ रोजीस वसुली प्रमाणपत्र क्र. ७ सन २०२२ च्या संदर्भातील रु १६,९७,९२८.४३/ - (रुपये सोळा लाख सत्त्याण्णव हजार नऊशे अट्टावीस आणि त्रेचाळीस पैसे मात्र) आणि त्यावरील व्याज आणि प्रभार ही रक्कम चकती करण्यात कसरवार ठरले आहोत. तुम्हाला याद्वारे कोणत्याही बाबतीत खालील नमूद मिळकतीसह व्यवहार किंवा कब्जा, प्रभारासह हस्तांतर, अन्यसंक्रमण, तिसऱ्या पक्षाचा हितसेंबंध निर्माण करणे, वाटप करण्यापासून पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध आणि मनाई करण्यात येत आहे आणि की सर्व व्यक्तींना असे हस्तांतर अन्यसंक्रमण, कब्जा किंवा प्रभारान्वये कोणताही लाभ घेण्यापासून मनाई करण्यात येत आहे.

मिळकतीचे विस्तृतीकरण फ्लॅट क्र. ए-३०१ आणि ए-३०२, ३रा मजला, विक्रांत अपार्टमेंट, डी-५३-५४, ऐरोली, नवी मुंबई, जि. ठाणे धारक मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग

माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्यासह ह्या १४.१२.२२ रोजी दिले.



(रत्नेश कमार) वसली अधिकारी॥ मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण-III

..प्रमाणपत्र धारव

...प्रमाणपत्र ऋणके

SW INVESTMENTS LIMITED

Regd. Office: 5th Floor, Sunteck Centre, 37-40, Subhash Road, Vile Parle (East), Mumbai 400057. CIN: L65990MH1980PLC023333, Website: www.sw1india.com, Email: cosec@sw1india.com, Tel: +91 224287 7800

EXTRACTS OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE-MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2022

(Rs. in Lakhs)

Sr. No.	Particulars	Ended 31.12.2022	Nine Months Ended 31.12.2022 Unaudited	Quarter Ended 31.12.202 Unaudite
PAF	T I			
1.	(a) Total Income from Operations	2.17	8.85	1.2
	(b) Other Income	1.47	4.43	0.5
	Total Income (a+b)	3.64	13.28	1.8
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax,	0.35	3.29	(3.46
	Exceptional and/or Extraordinary items)			
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax	0.35	3.29	(3.46
	(after Exceptional and/or Extraordinary items)			
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax	0.08	2.51	(2.58
	(after Exceptional and/or Extraordinary items)			
5.	Total Comprehensive Income for the period	7.72	12.13	(2.58
	[Comprising Profit/ (Loss) for the period			
	(after tax) and Other Comprehensive Income			
	(after tax)]			
6.	Paid up equity share capital	90.00	90.00	90.0
	(Face Value of Rs. 10/- each)			
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	
	as shown in the Audited Balance Sheet of			
	the previous year			
8.	Earnings per share (of Rs. 10/- each)			
	(not annualised (for continuing and			
	discontinued operations)			
	(a) Basic	0.01	0.28	(0.29
	(b) Diluted	0.01	0.28	(0.29

The above unaudited financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on February 02, 2023. The unaudited financial results for the quarter and nine-months ended on December 31, 2022 have been subjected to Limited Review by the Statutory Auditors

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and nine-months ended on December 31, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI LODR. The full format of the Financial Results for the quarter and nine-months ended on December 31, 2022 are available on the Stock Exchange Website (www.bseindia.com) and Company's website (www.sw1india.com)

alf of Board of Directors of **SW Investments Limited**

Date: February 02, 2023 Lalitha Cheripalli Place: Mumbai Director (DIN 07026989)

STARTECK FINANCE LIMITED

Regd.Office: 5th Floor, Sunteck Centre, 37-40 Subhash Road, Vile Parle (East), Mumbai-400057 CIN: L51900MH1985PLC037039 Website: www.starteckfinance.com Email add: cosec@starteckfinance.com

Extract of Unaudited Consolidated Financial Results

for the Quarter and Nine Months Ended 31st December, 2022

		CONSOLIDATED		
Sr.	Particulars Particulars	4	Nine Months	4
No.		Ended	Ended	Ended
		31.12.2022 Unaudited	31.12.2022 Unaudited	31.12.2021 Unaudited
-	Total Income from Operations (not)			
	Total Income from Operations (net)	676.13	1,923.34	408.2
2.	Net Profit / (Loss) for the period (before tax,	280.30	902.40	233.64
٦	Exceptional and/or Extraordinary items)	000 00	000.40	000.04
3.	Net Profit / (Loss) for the period before tax	280.30	902.40	233.64
١,	(after Exceptional and/or Extraordinary items)	224.12	679.85	100.0
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	224.12	079.00	192.2
_	Total Comprehensive Income for the period	185.20	656.26	194.55
Ο.	[Comprising Profit/ (Loss) for the period	100.20	030.20	194.55
	(after tax) and Other Comprehensive Income			
	(after tax)]			
6.	Paid up equity share capital	991.03	991.03	991.03
0.	(Face Value of Rs. 10/- each)	331.00	331.00	331.00
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	_	_	_
١,,	as shown in the Audited Balance Sheet of			
	the previous year			
8.	Earnings per share (of Rs. 10/- each)			
	(not annualised) (for continuing and			
	discontinued operations)			
	(a) Basic	2.26	6.86	1.94
	(b) Diluted	2.26	6.86	1.94
	Key numbers of Unaudited Stand	dalone Finai	icial Results	3
-				

	(b) Diluted	2.26	6.86	1.94			
	Key numbers of Unaudited Standalone Financial Results						
D.							
		Unaudited	Unaudited	Unaudited			
2	Total Income from Operations (net) Profit before tax	676.14 286.60	1,915.14 913.70	408.16 240.19			
3	Profit after tax	230.38	693.14	196.81			
ot	es:						

The above unaudited results (Standalone and Consolidated) for the quarter and nine months ended 31st December, 2022 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 2nd February, 2023 The unaudited financial results for the quarter and nine months ended 31st Decembe 2022 have been limited reviewed by the Statutory Auditors of the Company.

The above is an extract of the detailed format of standalone and consolidated Financia Results for the quarter and nine months ended 31st December, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated Financial Results for the guarter ended 31st December, 2022 are available on the Stock Exchanges Website (www.bseindia.com, www.nseindia.com) and Company' website (www.starteckfinance.com)

For and on behalf of Board of Directors of Starteck Finance Limited

Anand Shroff Place: Mumbai Date : 2nd February, 2023 Director (DIN: 08480489)

जाहिर नोटीस सर्व जनतेस हयाव्दारे कळविण्यात येते की,

गांव मौजे भाटपाडा, ता. वसई, जि. पालघर येथील भमापन क्रमांक व उपविभाग ७०/क क्षेत्र १४९ चौ.मी. हया मिळकतीमधील श्री. दिलीप दामोदर वर्तक व इतर २ हयांनी त्यांचे निम्मे हिस्स्याची मिळकत माझे इच्छुक खरेदीदार अशिलांना कायम विकत देण्याचे मान्य व कबल केले आहे. तरी सदरह मिळकतीवर कोणाही व्यक्ति वा संस्थेचा कोणत्याही प्रकारचा हक्व अथवा अधिकार असल्यास त्यांनी सदरची नोटीस प्रसिद्ध झालेपासून १४ (चौदा) दिवसांचे आंत सर्व त्या लेखी कागदोपत्री पुराव्यासहित खालील पत्त्यावर कळवावे. अन्यथा तसा कोणाचाही, कोणत्याहं प्रकारचा हक्क वा अधिकार नाही वा असल्याः तो सोडून देण्यात आलेला आहे असे समजून विक्रीचा व्यवहार पूर्ण करण्यात येईल. लेखी कागदोपत्री पुराव्याशिवाय आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद

घ्यावी दिनांक : ०३/०२/२०२३ सही/ श्री. नंदन डी. भगत ॲडव्होकेट व नोटरी (इच्छुक खरेदीदारांचे वकील) पत्ता : १११, एम. जी. शॉपिंग सेंटर, पहिला मजला, रेल्वे स्टेशनसमोर, विरार (पश्चिम), ता. वसई,

Bank of India

वडाळा पश्चिम शाखा, ३२८, कात्रक रोड, वडाळा पश्चिम, मुंबई-४०० ०३१

(नियम ८(१) किञ्जा सूचना स्थावर मिळकतीकरीता

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार बँक ऑफ इंडिया, वडाळा पश्चिम शाखा, ३२८, कात्रक रोड, वडाळा पश्चिम मुंबई–४०० ०३१ चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअव अँसेटस् अॅन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (क्र. ३ सन २००२) आणि कलम १३(१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ७.११.२०२२ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार **श्री. समीर इक्बाल शेख** यांस सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच रु. १२.८०.७४६.४३/- + व्याज (रुपये बारा लाख ऐंशी हजार सातशे सेहेचाळीस आणि <mark>त्रेचाळीस पैसे मात्र + व्याज)</mark> मागणी सूचनेपर्यंत सांपार्श्विक थकबाकी च्यासह ०८.११.२०२२ पासून वरील सदर रक्कमेवरील मासिक दराने सांपार्श्विक दराने पुढील व्याज च्यासह अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. सदर सूचना प्रामीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार, त्यांचे भागीदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार, त्यांचे भागीदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम् १३(४) सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ८ अन्वये ३१ जानेवारी, २०२३ रोजी घेतला आहे.

विशेषतः कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणतार्ह व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **बँक ऑफ इंडिया** यांस रु. १२,८०,७४६.४३/- + मागणी सूचनेपर्यंत व्याज च्यासह ०८.११.२०२२ पासून वरील सदर रक्कमेवरील मासिक दराने सांपार्श्विक दराने पुढील व्याज च्यासह देयाच्या तारखेपर्यंत वरील दिल्याप्रमाणे अनुषंगिक खर्च, परिव्यय प्रभार इ.च्या अधीन राहील.

तारण मालमत्तेच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात सरफैसी ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्य तरतुर्दीन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येते.

तारण मत्तेचे वर्णन प्तमीर इक्बाल शेख यांच्या नावामधील फ्लॅट क्र. २०३, २रा मजला, ई, विंग क्र. ई-१, कोणार्क हेवन्स, गाव चिंधरन, ता. पनवेल, जि. रायगड, पिन ४१० २०८, महाराष्ट्र.

दिनांक : ३१-०१-२०२३ प्राधिकत अधिकारी तिकाणः गाव चिंधरन, बँक ऑफ इंडिया वडाळा पश्चिम रोड शाखा ता. पनवेल, जि

Oicici Bank

जि. पालघर

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लिमिटेड, डीएसएमजी, ८७०/१- सुमा हाऊस, भंडारकर रोड, हॉटेल रविराज समोर, महाराष्ट्र, पुणे - ४११००४.

जाहीर सूचना – तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा ई– लिलाव

(नियम ८(६) चे तरतुदीकडे पहा)

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता सूचना सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ सह नियम ८(६) च्य तरतुदीनुसार स्थावर मालमत्तेचा ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामन्य लोक आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार यांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता जी सिक्युआई क्रेब्रैटर यांच्याकडे गहाण/ चार्ज्ड करण्यात आली असुन, त्याचा प्रत्यक्ष ताला अयसीआयसीआय बँक लि.चे अधिकारी यांनी घेतला असून ती ''जसे आहे जिथे आहे'' ''जे आहे ते आहे '', आणि ''तेथे जे असेल ते '' या आधारे होणार आहे, त्याचे तपशील खाली देण्यात आले आहेत.

अ. क्र.	कर्जदाराचे / सह. कर्जदाराचे / हमीरदाराचे नाव / कर्ज खाते क्रमांक	काही असल्यास ज्ञात बोजासह तारण मत्तेचा तपशील	थकबाकी रक्कम ₹	आरक्षित मूल्य (₹) इसारा अनामत ठेव ₹	मालमत्तेच्या परीक्षणची तारीख आणि वेळ	लिलाव तारीख आणि वेळ
1.	लिमिटेड (कर्जदारचे) आणि राम कुमार रामधानी आणि अनिता रामधानी आणि औदेश कुमार लक्ष्मण	(सी) पलॅट क्रमांक १०२, कुमार पिकाडिली, इमारत क्रमांक सी, एस नं. ११०/३, '१' ते/४/'१, वाकड, महाराष्ट्र, पुणे– ४११०५७ मोजमापित बिल्टअप क्षेत्र ९३३ चौरस फूट	(डी) ₹ ३,४८,२०, ९१६/- (दि. जानेवारी ३१, २०२३ पर्यंत)	(\$) ₹ & \(\daggerightarrow\), \(\cdot\) = ₹ & \(\daggerightarrow\), \(\cdot\) \(\cdot\) =	(एफ) फेब्रुवारी १३, २०२३ दुपारी ०१:०० ते दुपारी ०४:०० पर्यंत	(जी) फेब्रुवारी २४,२०२३ सकाळी ११:०० पासून

ऑनलाईन लिलाव युआरएल लिंक- (https://disposalhub.com) मे. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड. या ई-लिलाव एजन्सीच्या वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. तारणदार/नोटीसी यांना **दि. फेब्रुवारी २४, २०२३** रोजी **सकाळी १०.००** वाजणेपूर्वी एकूण थकबाकी आणि पुढील व्याजासह रक्कम परतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा सदर तारण मालमत्तावरील परिशिष्टाप्रमाणे विक्री करण्यात येईल.

पाराशिष्ट्रामाण विक्रा करण्यात यहरू. संभाव्य बोलीदारांनी बयाणा रक्कम (ईएमडी) **आयसीआयसीआय बँक लिमिटेड, डीएसएमजी, ८७०/१- सुमा हाऊस, भंडारकर रोड, हॉटेल रविराज समोर, महाराष्ट्र, पुणे – ४११००४** यांचेकडे डीमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉल्म ई पहा) दि. **फेब्रुवारी २३, २०२३** रोजी **द. ०४.००** वाजणेपूर्वी सादर करावी आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव फक्त वर नमूद वेबसाईटमार्फत दि. **फेब्रुवारी २३, २०२३** रोजी संध्याकाळी **०५.००** वाजणेपूर्वी ईएमडीच्या पैसे भूरल्याच्या पुराव्यासाठी बँक पोचसह – डीडीची रूकॅन केलेल्या ईमेजसह सादर करणे आवश्यक आहे. कपया नोंद घ्यावी. जर संभाव्य बोलीदारांना वेबसाईटमार्फत त्यांचे प्रस्ताव सादर करणे शक्य नसल्यास. स्वाक्षरीकत निविदा जावरवर्ग जाह. पृथ्यने नार्य व्यावन, जेर सम्बन्ध बालादारानां वसाइटनाया तथा वस्ताव नार्य प्रविच नार्यात्, स्वावस्त्र सामार्यात्र सामार्यात्र सामार्यात्र सामार्यात्र स्वावस्त्र सामार्यात्र स्वावस्त्र सामार्यात्र स्वावस्त्र स्वावस्त्य

पाहणीसंबंधित, ई-लिलावाच्या शर्ती व अटी किंवा निविदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क आयसीआयसीआय बँक लिमिटेडला ९००४४४१६७७ वर किंवा **नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड** ९३१००२९९३३/ ९८१००२९९२६/०१२४४२३३९३३ वर संपर्क करा.

कृपया नोंद घ्यावी की मार्केटिंग एजन्सी **१. नेक्सझेन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड २. ऑजीओ ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ३. मॅटेक्स नेट प्रायव्हेट लिमिटेड**, यांनादेखील सदर मालमत्तेच्या विक्री सुविधेसाठी नेमण्यात आले आहे. कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे. विक्रीच्या

विस्तृत शर्ती व अटींकरिता कृपया भेटा,https://www.icicibank.com/n4p4s दिनांक: फेब्रुवारी ०३, २०२३ प्राधिकृत अधिकारी

MOTILAL OSWAL

मोतीलाल ओस्वाल होम फायनास लिमिटेड

णी कार्यालय : मोतीलाल ओसवाल टॉवर, रहिमतुल्ला सयानी रोड, परेल एस.टी. डेपो समोर, प्रभादेवी, मुंबई - ४०००२५ दूर : (०२२) ४७१८९९९९ वेबसाईट : <u>www.motilaloswalhf.com.</u> ई-मेल : hfquery@motilaloswal.com

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअथीं, निम्नस्वाक्षरीकारांनी <mark>मोतीलाल ओस्वाल होम फायनांस लिमिटेडचे (यापूर्वीची एस्पार होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड अशी ज्ञात)</mark>, अधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲन्ड एम्फ्रेसिमेंट ऑफ सिक्युरिटी इंट्रेस्ट ॲक्ट, २००२ अनुपालन नियम ८(१) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या रुल ३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिव प्रत्येक खात्यासमोर दिलेल्या तारखेस मागणी सूचना जारी करून संबंधित कर्जदारांना त्यांच्या नावासमोर नमूद करण्यात आलेल्या रकमेची परतफेड सदर सूचना/सूचनेच्य प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्यास सांगितले होते.

मागणी सुचनेमध्ये नमुद करण्यात आलेल्या रकमेची परतफेड करण्यात कर्जदारांनी कसर केली आहे. यादारे कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेला सचन देण्यात येते की, निम्मस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टचे कलम १९(४) सहाचावता सदर रुक्तचा कल अत्यात प्राच करण्यात आलेल्या अधिकारांचा वाफ करून वरील वर्णन केलेल्या मिळकतीचा त्यांच्या प्रत्येक खात्यासमोर नमृद केलेल्या कब्जा तारखेस कब्जा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना याद्वारे इशारा देण्यात येतो की, वरील नमूद मिळकर्तीशी व्यवहार करू नये आणि मिळकर्तीशी केलेल कोणताही व्यवहार हा मोतीलाल ओस्वाल होम फायनांस लिमिटेडचे येथे वरील नमूद करण्योत आलेल्या रकमेच्या भाराधीन राहील. तारण मत्तांचे विमोचन करण्याकरिता उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. कर्ज करार क्र./कर्जदार/ मागणी सूचनेची कब्जा घेतल्याची गहाण मिळकती /तींचे वर्णन

	क्र.	सह-कर्जदार/हमीदार यांचे नाव	तारीख आणि रक्कम	तारीख	
	१	LXTIT00116-170026837	२८-०१-२०२१	२८-०१-२०२३	फ्लॅट क्रमांक - १०३, १ला मजला, डी विंग, एस क्रमांक -
Ш		सेल्वकुमार समुवेल नाडर	रोजीस		३६, घर क्रमांक - १२, सुंदरम अपार्टमेंट, आदिवली ढोकळी,
Ш		आणि सिलुवैकानी सॅमुवेल नाडर	रु. ८९८२०२/-		कल्याण पूर्व, ठाणे, महाराष्ट्रं – ४२१३०६
Ш	2	LXVIR00316-170024653	१५-०६-२०१७	30-08-2023	फ्लॅट नंबर ०६, १ला मजला, बिल्डिंग नं.६२, त्रिमूर्ति कॉम्प्लेक्स
Ш		सीमा नरेंद्र बुगा आणि	रोजीस		प्लॉट नं.३६, शेकिन, चिंचावली, खालापुर, रायगढ़
Ш		विहंगा नरेंद्र बुगा	रु. १७२५७४१/-		एस.नं.६२+६१+६०/१०+७+ ५ए+२/०, सीटीएस क्रमांक
Ш					१६०५,१६०६, शुभ कॉम्प्लेक्स समोर, डीपी रोड, खोपोली,
Ш					रायगढ़–४१०२०३. महाराष्ट्र
Ш	ş	LXPAL01717-180055958	28-05-5058	39-09-7073	फ्लॅट क्र. २०२, २रा मजला, फिया डॅफोडिल्स, सुंदरम शाळा
Ш		नंदुकुमार फुलचंद यादव	रु. ११७१२७७/-		जबळ, पालघर, माहीम रोड, गाव-माहीम, पालघर, ठाणे-
Ш		आणि राजपती फुलचंद कुंवर			४०१४०४. महाराष्ट्र
	Х	LXVIR00314-150003121	१५-०६-२०१७	38-08-2023	फ्लॅट क्र. १०१, १ला मजला, ए-विंग विनायक दर्शन
Ш		राजीब हरधन मल्लिक	रु. १७६१०३१/-		अपार्टमेंट, बेअरिंग प्लॉट क्र.१०, गाव आचोळे, नालासोपारा
Ш		आणि बैशाखी राजीब मल्लिक			पूर्व, ता. आणि जि. ठाणे, स्टार बेकरी, ठाणे ४०१२०९. महाराष्ट्र

दिनांक: 03-07-२0२3 'भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल.

स्थळ : महाराष्ट

सही/-अधिकृत अधिकारी (मोतीलाल ओस्वाल होम फायनांस लिमिटेड)

MIRAE ASSET

NOTICE NO. AD/05/2023

Declaration of Income Distribution cum Capital Withdrawal under Mirae Asset Tax Saver Fund ("The Scheme")

NOTICE is hereby given that Mirae Asset Trustee Company Pyt. Ltd., Trustees to Mirae Asset Mutual Fund ("MAMF") have approved declaration of Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) under Mirae Asset Tax Saver Fund (An open-ended equity linked saving scheme with a statutory lock in of

3 years and tax benefit) as under:				
Scheme / Plan / Option	Quantum* (₹ per unit)	NAV as on February 01, 2023 (₹ per unit)	Record Date	Face Value (₹ per unit)
Mirae Asset Tax Saver Fund - Regular Plan - Income Distribution cum capital withdrawal option.	1.80	20.777	February 07,	10
Mirae Asset Tax Saver Fund - Direct Plan - Income Distribution cum capital withdrawal option.	2.10	23.876	2023	10

* subject to availability of distributable surplus as on the record date and as reduced by applicable statutory

Pursuant to the payment of IDCW, the NAV of the IDCW option of the above mentioned Plans of the Scheme will fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

Income distribution will be paid to those unitholders / beneficial owners whose names appear in the register of unit holders maintained by the Mutual Fund / statement of beneficial ownership maintained by the depositories, as applicable, under the IDCW option of the aforesaid plan as on the record date.

For and on behalf of the Board of Directors of MIRAE ASSET INVESTMENT MANAGERS (INDIA) PVT. LTD. (Asset Management Company for Mirae Asset Mutual Fund

Place: Mumbai **AUTHORISED SIGNATORY** Date: February 02, 2023 MIRAE ASSET MUTUAL FUND (Investment Manager: Mirae Asset Investment Managers (India)

Registered & Corporate Office: 606, Windsor, Off CST Road, Kalina, Santacruz (E), Mumbai - 400098

■ 1800 2090 777 (Toll free),

□ customercare@miraeasset.com

□ www.miraeassetmf.co.in Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Private Limited) (CIN: U65990MH2019PTC324625).

जाहीर नोटीस

सर्व लोकांस कळविण्यात येते की गाव मौजे - विरार, विरार (पूर्व), ता.-वसई, जि. - पालघर येथील सर्व्हे नं. १६९, हिस्सा नं. १, क्षेत्र ५५० चौ. मीटर (म्हजेच हे. आर. प्र. – ०.५.५०) एवढी बिनशेती जमीन मिळकत, येथील ७/१२ उताऱ्यावर श्री हरेश्वर गोविंद घरत व इतर, ह्यांचा नावे गालक म्हणून वर्णिलेली असून, मालक सदर जागा विकास परवानगी कारिता, सदर बिनशेती जमीन मिळकत अगदी निर्विवाद बोजाविरहित आहे किंवा नाही या परीक्षणा करीता तसेच मा. ागररचनाकार, वसई विरार शहर महानगरपालिका ह्यांच्या उद्देशून नामाधिकार दाखला (TITLE CERTIFICATE) देण्यासाठी सदर प्रकरण आमच्याकडे ह्या जमीन मालकानी सोपविलेले आहे, तरी सदर मिकळती संबंधाने कोणाहीकडे हितसंबंधाच्या दृष्टीने गहाण, दान, बक्षिसपत्र, वाटप, वारसाहक, मृत्यूपत्र, पोटगी, बोजा, कोर्टाचे दावे/निकालपत्र, वसुली दाखले वा कब्जा हक कुळ गौरेरित्या हस्तांतराणयांचा दृष्टीने विधी ग्राह्म ठरेल, असा लेखी हरकत घेण्यासारखा पुरावा असेल तर त्यांनी सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत लेखी कायदेशीर पुराव्यासकर आपली हरकत आमचे कार्यालय २१०, दुसरा मजला, श्रीपाल प्लाझा, रेल्वे स्टेशन समोर् गलासोपारा पश्चिम, ता.-वसई, जि.-पालघर येथे सादर केली पाहिजे अन्यथा कोणाची काहीच हरकत नाही व हरकत हक्क असल्यास तो सोडून देण्यात आला आहे असे समजून सदर मिळकत अगदी निर्विवाद बोजाविरहित आहे, असा नामाधिकार दाखला (TITLE CERTIFICATE) देण्यात येईल

> सही/-वकील श्री. अशोक कुमार तिवारी ऑफिस नं. २१०, दुसरा मजला, श्रीपाल प्लाझा, रेल्वे स्टेशन समोर, नालासोपाराँ (प.), जिल्हा - पालघर - ४०१ २०२



कॉर्नर वसई रोड पश्चिम, जिल्हा पालघर - ४०१२०२. मोबा क - ८८७९९७०५६३ ईमेल: vaswes@bankofban

वसई पश्चिम शाखा, शॉप क्र. ७,८,९, हिरा निकेतन, अंबाडी रोड

द. क्र.:BOB/VASWES/SARFAESI/2023 दिनांक: ३१.०१.२०२३ कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता) (नियम ८(१))

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार, बँक ऑफ बडोदा, वसई पश्चिम शाखेचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सेक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट ००२ आणि कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १९.०४.२०२२ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. अमरनाथ बी. जैस्वाल आणि सौ. शीला अमरनाथ जैस्वाल, प्लॉट क्र. १०३, १ला मजला, डी विंग, बिल्डिंग क्र. २, रेयल पॅलेस, लक्ष्मीबेन छेडा नगर, भावेश प्लाझा मागे, नालासोपारा पश्चिम-४०१२०३, महाराष्ट्र, भारत यांन सूचनेत नमूद केलेली एकूण रक्कम रु. १०,२४,८९८.३८/**- (रु. दहा लाख चोवीस** ह<mark>जार आठशे</mark> अ**ठठ्याण्णव आणि अडोतीस पैसे मात्र)** अधिक २८.०२.२०२२ पासूनचे न बजावलेले आणि लागू नसलेल ञ्याज या रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २००२ च्या कलम १३ च्या कलम (४ तहवाचता नियम ८ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मिळकतीः कब्जा ह्या ३१.०१.२०२३ रोजी घेतला.

वेशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की. सदर मिळकतीशी व्यवहार करू नये । सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ बडोदा, वर्सई पश्चिम शाखेच्या एकूण रक्कम रू. १०,२४,८९८.३८/ – (रु. दहा लाख चोवीस हजार आठशे अठ्ठ्याण्णव आणि अडोतीस पैसे मात्र) अधिक २८.०२.२०२२ पासूनचे न बजावलेले आणि लागू नसलेले व्याजाच्या भाराअधीन राहील. तारण मत्तेच्या ारण्याकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३(८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात

स्थावर मिळकतीचे वर्णन

म्लॅट क्र. १०३, १ला मजला, डी विंग, बिल्डिंग क्र. २, रियल पॅलेस, लक्ष्मीबेन छेडा नगर, भावेश प्लाझा मागे ालासोपारा पश्चिम-४०१२०३ धारक सर्व ते परिसर सही/

ठिकाण : वसई पश्चिम

प्राधिकृत अधिकार्र बँक ऑफ बडोदा

बॅंक लि । (मन्टीग्टेट शेडबुन्ड बँक) स्थापना : १५०० हमसे है पाँसिक वसुली विभाग

एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह

एसव्हीसी टॉवर, जवाहरलाल नेहरू रोड, वाकोला, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई – ४०० ०५५. दूरध्वनी क्रमांक : ७१९९९२८/९७०/९८६/८३९.

ताबा सुचना

ज्याअर्थी एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (पुर्विची दी शामराव विठ्ठल को-ऑपरेटिव्ह बँक लि.) यांच्या प्राधिकृत अधिकाऱ्यानी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऍक्ट, २००२ अंतर्गत व सीक्युरिटी इंटरेस्ट (इंन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चे अनुच्छेद १३(१२) सहवाचन नियम ३ अंतर्गत प्राप्त अधिकरान्वये कर्जदार/गहाणवटदार **१. श्री.सांजय दिनेशचंद शर्मा,(मुख्य कर्जदार/गहाणवट्दार),** फ्लॅट क्र. एफ-१, न्यू ओमसाई अपार्टमेंट, अकाल सोसायटी, जे.बी. नगर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०५९, **व/वा** फ्लॅट क्र. १३, सरोज सीएचएस लि., प्लॉट क्र ७०, तरुण भारत जवळ, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९९ **व/वा** फ्लॅट क्र.३०२ तिसरा मजला, 'बी' विग, "गायत्री व्हिला को-ऑपरेटिव्ह हाऊसिग सोसायटी लिमिटेड" स्रॉट क्र. ४१, सेक्टर ९, कामोठे, नवी मुंबई, तालुका-पनवेल, जिल्हा-रायगड-४१० २०९ श्रीमती. नंदिनी सांजय शर्मा,(सह-कर्जदार), फ्लॅट क्र. एफ-१, न्यू ओमसाई अपार्टमेंट अकाल सोसायटी, जे.बी. नगर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०५९ **व/वा** फ्लॅट क्र. १३, सरोज ीएचएस लि., स्लॉट क्र. ७०, तरुण भारत जवळ, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९९ नंबंधित सुचनेत निर्देशित रक्कम **दि. ३१.०३.२०२१** रोजीनुसार रु. ४७,१७,३७४.७६ (रु. **सत्तेचाळिस लाख संतरा हजार तीनशे चौऱ्याहत्तर व शह्यात्तर पैसे मात्र)** अधिक सदर सुचनेत विहित केल्यानुसार दि. ०१.०४.२०२१ पासुन कंत्राटी दराने व्याज तसेच प्रदानाच्या तारखेपर्यंत कायदेशीर शुल्के/प्रभार रकमेचे प्रदान सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्या निर्देश देणारी मागणी सूचना सदर कायद्याच्या अनुच्छेद १३(२े) अंतर्गत दि. २८.०४.२०२१ रोजी जारी केली होती

तथापि, मुख्य कर्जदार/गहाणवट्दार/जामीनदार इत्यांदी पूर्ण रक्कम व्याजासह परत करण्यात अयशस्वी ठरले आहेत, योद्वारे विशेषत: मुख्य कर्जदार/गहाणवट्दार/जामीनदार यांना आणि नर्वसाधारणपणे ज्यांनी खाली नमूद केलेल्या सुरक्षित मालमत्तेचा आज **दि. ०१.०२.२०२३ रोजी**

तहशिलदार रायगड यांच्याकडून प्रत्यक्ष ताबा घेतला आहे विशेषताः कर्जदार/गहाणवटदारे व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की. त्यांनी सदर लमत्तेंसंदर्भात व्यवहार कर नये व असे कोणतेही व्यवहार हे एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लेमिटेड, पुर्विच्या दी शामराव विठ्ठल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड च्या प्रभारांतर्गत **दि**. ३१.०३.२०२१ रोजीनुसार रु. ४७,१७,३७४.७६ (रु. सत्तेचाळिस लाख सतरा हजार तीनशे **ौऱ्याहत्तर व शह्यात्तर पैसे मात्र))** अधिक सदर सुचनेत विहित केल्यानुसार दि. ०१.०४.२०२१ पासुन कंत्राटी दराने व्याज तसेच संपुर्ण प्रदनाच्या तारखेपर्यंत कायर्देशीर शुल्क/प्रभार आदी रकमेच्या अधीन असतील.

अनुच्छेद १३ च्या उपअनुच्छेद (८) च्या तरतुदींअंतर्गत कर्जदारांचे लक्ष वेधुन घेण्यात आले आहे की त्यांनी उपलब्ध वेळेमध्ये प्रतिभत मालमत्ता सोडवन घ्यावी.

<u>मालमत्तेचे विवरण</u>

फ्लॅट क्र. ३०२, तिसरा मजला, 'बी' विग, मोजमापित ३७.८२ चौ.मी., चटई क्षेत्र (म्हणजेच ४०७ चौ. फू. कार्पेट क्षेत्र) आणि १.७५ चौ.मी. टेरेस क्षेत्र "गायत्री व्हिला को–ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड" म्हणून ओळखल्या जाणाच्या इमारत आणि सोसायटीमधील भूखंड क्र. ४१, सेक्टर-९, कामोठे, नवीं मुंबई, तालूका-पनवेल आणि जिल्हा-रायगड-४१० २०९ थे सिडकोची हद्दित बांधले जात आहे.

दिनांक : ०१.०२.२०२३ ठिकाण : कामोठे, नवी मुंबई

अधिकृत अधिकारी एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लि.



दि साऊथ इंडियन बँक लि.. विभागीय कार्यालय मुंबई ८०४ बी. पेरिनी क्रिसेन्झो. वांद्रे कर्ला कॉम्प्लेक्स. वांद्रे पूर्व, मुंबई-४०० ०५१ महाराष्ट्र

जोडपत्र-IV-ए (नियम ८(६) साठी परंतुके पहा) स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी विक्री सूचना

सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी) इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) साठी परंतुकांन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीसाठी लिलाव विक्री सूचना

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या दि साऊथ इंडियन बँक, नेरुळ शाखा च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी १०.१२.२०१८ रोजी घेतला असून त्या कर्जदार मे. श्रीदेवी लॉजिस्टिक्स, तिचे भागीदार, श्रीमती लावण्या गंगाधरण प्रतिनिधित्व द्वारे जी२, बिल्डिंग क्र.२, हाय लॅण्ड रेसिडेन्सी, ढोकळी कोलशेत रोड, बोगेन गाव ठाणे. पिन-४००६०७. **हमीदार श्रीमती** लावण्या गंगाधरण, स्व. गंगाधरण व्ही. यांच्या कायदेशीर वारसदार, १. श्रीमती लावण्या गंगाधरण कुमारी <mark>यामिनी, ३. कु. स्वातीका, ४. श्रीमती सिरुमणी, सर्व राहणार येथे</mark> ७/१५३, मेलाकोविलपट्टी, . बाटलागुंडू.पी.ओ., निलकोटाई तालुका, दिंडीगुल जिल्हा. तामिळनाडू. पिन : ६२४२०२. यांचेकडून दि साऊथ इंडियन बँक लिमिटेड, नेरुळ शाखा ला थकीत ०१.०२.२०२३ रोजीसची रु. २,३७,७७,९३४.०२ (रुपये दोन <mark>कोटी सदतीस लाख सत्त्याहत्तर हजार नऊशे चौतीस आणि पैसे दोन मात्र)</mark> (डीआरटी मुंबई III यांच्या समक्ष दाखल मूळ अर्ज क्र. ७३१/२०१८ नूसार मोजलेले) सह पुढील व्याज व परिव्यय या रकमेच्या वसुलीकरिता ०८.०३.२०२३ रोजी ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने

अनु.	मिळकतीचे वर्णन/मिळकतीच्या मालकाचे नाव	राखीव किमत/इसारा			
क्र.		अनामत रक्कम (इअर)			
१	विक्री विलेख क्र. ३७२३/२००८ दिनांक १२.१२.२००८ बाटलागुंडू	राखीव किंमत			
	एसआरओ मार्फत व्ही. गंगाधरन यांच्या मालकीचे कोंबई पट्टी गाव,	रु. ३३,०७,०००/-			
	निलक्कोट्टई तालुका येथे स्थित सर्व्हे क्र. ३/१सी आणि ३/१डी मध्ये	(रुपये तेहतीस लाख सात हजार			
	वसलेल्या इमारतीसह जमीन मोजमापित १६०५ चौ. फूट क्षेत्रफळ.	मात्र)			
	सीमा: उत्तर: पूर्व पश्चिम रस्ता, पूर्व: १२ फूट रुंदी उत्तर दक्षिण	इएमडी : रु. ३,३०,७००/-			
	सामान्य मार्ग., दक्षिण: एलामुरुकु पोर्चेझियानचा प्लॉट क्र. १,	(रुपये तीन लाख तीस हजार			
	पश्चिम: आर.व्ही. राज यांचे मालकीचे मालमत्ता	सातशे मात्र)			
2	(ए) विक्री विलेख क्र. २६५८/२००९ दिनांक ११.११.२००९	राखीव किंमत			
	अय्यमपालयम एसआरओ मार्फत व्ही. गंगाधरन यांच्या मालकीचे	रु. ५८,८१,०००/-			
	सेवुगम पट्टी गाव, निलक्कोट्टई तालुका येथे स्थित सर्व्हे क्र. १००३/५	(रुपये अट्ठावन्न लाख			
	मध्ये वसलेल्या निवासी प्लॉट मोजमापित ४१ सेंटस्.	एक्क्याऐंशी हजार मात्र)			
	सीमा: उत्तर: रामू थेवर यांचे मालकीचे मालमत्ता, पूर्व: पेरियाकरुप्पा	इएमडी : रु.			
	थेवर आणि इतर यांचे मालकीचे मालमत्ता, दक्षिण: पी. मुरुगेसन यांचे	५,८८,१००/-			
	मालकीचे मालमत्ता, पश्चिम: राजेंद्रन यांचे मालकीचे मालमत्ता.	(रुपये पाच लाख अठ्ठ्याऐंशी			
	(बी) विक्री विलेख क्र. २४१/२०१० दिनांक ०३.०२.२०१०	हजार एकशे मात्र)			
	आयएम पालयम एसआरओ मार्फत व्ही. गंगाधरण यांच्या मालकीचे				
	सेवुगम पट्टी गाव, निलक्कोट्टई तालुका येथे स्थित सर्व्हे क्र.				
	१००३/५, पुन:सर्व्हे क्र. १००३/५बी मध्ये वसलेल्या निवासी प्लॉट				
	मोजमापित ४१ सेंटस्.				
	सीमा: उत्तर: रसुगौंडर यांचे मालकीचे मालमत्ता, पूर्व: पेरियाकरुप्पा				
	थेवर आणि इतर यांचे मालकीचे मालमत्ता, दक्षिण: व्ही. गंगाधरन				
	यांचे मालकीचे मालमत्ता, पश्चिम: राजेंद्रन यांचे मालकीचे				
	मालमत्ता.				

तारीख आणि

oc.o३.२o२३ रोजी १५.oo वा. दि साऊथ इंडियन बँक लि., शाखा दिंडीगुल-डीओ क्र.६/ए, वॉर्ड क्र.१९, जे के टॉवर्स, स्पेन्सर्स कंपाऊंड, १३वा क्रॉस रोड, थिरुवळवार सर्लाई नागल नगर, पी.ओ. दिंडीगल, तमिळनाडु-६२४००३ (फोन +९१ ९८९४६८४६४०,+९१ ८२८५११०९८७)

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कपया साऊथ इंडियन बँक लि. ची वेबसाईट म्हणजेच www.southindianbank.com मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा.

प्राधिकृत अधिकारी